

RPG LIFE SCIENCES LIMITED Unit No. 208-213, B Wing, Bezzola Complex, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400071, India Tel: +91-22-25292152-55 Fax: +91-22-25297423

January 27, 2022

**National Stock Exchange of India Limited** 

Plot No. C/1, "G" Block, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Symbol: RPGLIFE Security Code: 532983

Dear Sirs /Madam,

Sub: Regulation 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

**BSE Limited** 

Dalal Street,

Mumbai 400 001

Phiroze Jeejeebhoy Towers,

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the newspaper publications with respect to Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021.

Kindly take this information on record.

Thanking you,

Yours Sincerely, For RPG Life Sciences Limited

Rajesh Shirambekar Head – Legal & Company Secretary

Encl.: as above.

Phisamercan

An MRPG Company



#BudgetInsightOut

# Non-taxing explanation of

### Online. Offline. Anytime.

Can you save on income tax? Will you pay more for capital gains? Which businesses will get a tax relie? Will imports be costiler? Understand the tax implications of the Budget on you. From the run-up, to the Budget Day, know the Budget Insight Outl

Budget with BS' show new episodes every Tue, Thu, Sat at 6pm Podcasts that go behind the headlines Detailed graphics on sectoral issues with comments from CEOs, in partnership with CBISI. and PwC Newsletters with a digest of pre-Budget insights insightful pieces from the finest columnists - Akash Prakash, Ajay Shah, Nitin Desai Budget Lury, of leading industrialists and market gurus Data-backed stories, comparison with previous Budgets

Newspaper | Website | App | Video | Podcast

Get our entire Budget coverage in the all-new Business Standard App

App Store Google Play





# **Business Standard**

Insight Out

f bsindia bsindia

business-standard.com

## #BSMorningShow

What has driven Swiggy's sudden valuation jump and entry into the decacorn club?

How according to Accenture's Piyush Singh has the IT sector dealt with Covid disruption?

Are Indian equity markets set for a wild ride after the outcome of the US Fed meet?

answers in the new episode of





Mon - Fri | 8am



Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.





business-standard.com



RPG LIFE SCIENCES

### RPG LIFE SCIENCES LIMITED

Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030.
CIN: L24232MH2007PLC169354;
Tel: +91-22-2498 1650; Fax: +91-22-2497 0127
E-mail: info@mpdifesciences.com; Web: www.pdifesciences.com
Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended D.

(Rs. in Lakhs						
		Quarter ended		Nine months ended		Year ended
	Particulars	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	11,558	10,760	33,636	29,638	38,914
2	Net Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	2,062	1,707	6,224	4,463	5,358
3	Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	2,062	1,707	6,224	4,463	5,358
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,463	1,287	4,396	3,308	4,000
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,460	1,283	4,387	3,295	3,988
6	Paid-up equity share capital (Face Value Rs.8/- each)	1,323	1,323	1,323	1,323	1,323
- 7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of	-		-		20,322
	the previous year					
8	Earnings Per Share (Rs.8/- each) - (not annualised for the quarter):					
	Basic (in Rs.):	8.85	7.78	26.58	20.00	24.19
	Diluted (in Rs.):	8.85	7.78	26.58	20.00	24.19

I relations essuits nave open reviewed by the Austr. Commines and approved up the Sound or Livercos at their respective meetings and on Jaurilary 2, AUZ.

The Company operation in only one reportable business segment is. Pharmaceuticas.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discite

Experiments) Regulations, 2915. The full format of the Quarterly Financial Results is available on Stock Exchange websites viz. (www.rsenida.com and www.barefulca.com) and

Company's website (www.rsgifiescerioss.com).

Date : January 25, 2022 Place : Mumbai

For RPG Life Sciences Limited Yugal Sikri Managing Director DIN:07576560

### Aditya Birla Sun Life AMC Ltd.



Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center,
More Flohiostone Board Mumbai: 400.013 Tel: 4355.8000 Exv. 4355.8110/8111 CNN 155991MH199API 0080R11

### EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH PERIOD ENDED 31 $^{\rm ST}$ DECEMBER, 2021 (7 in lakhs)

(K III takii:						
	Quarter	Period	Quarter	Period		
Particulars	Ended	ended	Ended	ended		
Faiticulais	31-Dec-2021	31-Dec-2021	31-Dec-2020	31-Dec-2020		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Total Revenue from Operations	35,303.50	106,146.57	32,191.52	87,363.35		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	24,898.23	68,537.24	19,410.26	48,815.41		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items )	24,898.23	68,537.24	19,410.26	48,815.41		
Net Profit / (Loss) for the period after tax	18,623.77	51,425.37	14,676.41	36,954.30		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18,668.18	51,524.58	14,670.68	37,046.86		
Paid-Up Equity Share Capital (Face Value of Rs. 5 each)	14,400.00	14,400.00	1,800.00	1,800.00		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,88,055.17	1,88,055.17	1,66,934.11	1,66,934.11		
Earnings Per Share (of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations) –  1. Basic:(₹)  2. Diluted:(₹)	6.47 6.45	17.86 17.80	5.10 5.10	12.83 12.83		

Date : January 25, 2022

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on  $25^{\text{th}}\,\text{January}~2022$
- The standalone financial results are available at Company's website viz. https://mutualfund.adityabirlacapital.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Standalone financial information is as indicated below (₹ in lakhs)

	Quarter	Period	Period Quarter		
Particulars	Ended ended		Ended	ended	
Faiticulais	30-Dec-2021	30-Dec-2021	30-Dec-2020	30-Dec-2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Revenue from Operations	34,556.46	103,839.78	31,441.74	85,714.68	
Profit for the period Before Tax	24,615.19	67,591.26	19,131.29	48,545.13	
Profit for the period After Tax	18,341.04	50,480.23	14,397.65	36,685.20	
Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax ) and other Comprehensive Income (after tax)]	18,342.18	50,474.46	14,334.34	36,713.58	

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements ) Regulations , 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website https://mutualfund.adityabirlacapital.com.

For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Sun Life AMC Limited

A Balasubramanian Managing Director & CEO (DIN:02928193)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

व्यक्ति में में तीन व्यक्ति मान हिम्म त्यार पान क्षेत्र में व्यक्ति मान हिम्म वेद्यान पान क्षित्र में पान हिम्म वेद्यान मान हिम्म वेद्यान पान क्षित्र में पान क्षित्र में मान हिम्म वेद्यान पान क्षित्र में मान क्षित्र मान क्षत्र मान

जमाव. 9029013003 दिनांक: २५.०१.२०२२ स्थळ: मुंबई

PUBLIC NOTICE

### CHANGE OF NAME

l hitherto known as MURLIDHAR MAHADEORAO KOHALE, S/O MAHADEORAO KOHALE, R/O B-21 Hastinapur, DAE Quaters, Anushaktinagar, Mumbai-400094 have "changed my name and shall hereafter be known as MURLIDHAR MAHADEO KOHALE" As per Affidavit, Date:24-01-2022

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the Public that the Agreement Sale dated 10/04/2001 between Ms. R. P. Construction & M. Wighy Wilds Ghard vide Document Mo. A. B. 68/2001 fire floot being Sundaram Co. Op Society, 2nd Floor Flat No-20 Romban All, Alibase, Raigad Maharashina-402201 has be lost miglaced. All the persons are hereby informed that I have pressor are hereby informed that I the persons are hereby informed that I have pressor and I have pressor are hereby informed that I have pressor and hereby informed that I have pressor are hereby informed that I have pressor and hereby informed th

वरळी. मंबई-४०००३०

बाकशाबा जाहार नाटास अर्ज क्रमांक: ACC 13/11/2/ 1022 सार्वजनिक बारायों नावः Kothari Medical Charitable Trust ... बानल Dr. Ravi Prakash Kothari ... अर्जवार वर्ष संबंधित कार्तिक वालिया निर्देशिक कार्वव्यात येते की, सारायक भागीया आयुक्त-१०, ग्रान्तुंबई विभागः , सुंबई है वर मानूष केल्हेबा अर्थ मान्दीय मान्दार क्लियोंनिक विश्वस्त तावस्था अधियोगः, १९५० ये कलम १९ अन्यये खालील मुद्रावंतर चौकशी कल्ला आहेत-

१० जार जारतः-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? । खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

7) राभार गम्बक्य (इण्या) : निर्देख सदस्या बोक्सी प्रकारमध्ये केमान काढी हरकत प्रावणाध्ये केमान काढी हरकत प्रावणाध्ये केमान काढी हरकत प्रावणाध्ये असेस त्यार पुरावण देणेवा जासेस त्यारी पांचीते लेखी केपियत ही नीत्रिय प्रवाणा जात पा कार्यावणाध्ये उत्तर परचार निर्देख आधारी हरित्ये प्रवाणा उत्तर पा कार्यावणाध्ये उत्तर परचार निर्देख आणा विद्यारी कार्यावणाध्ये प्रवाण प्रवाणाध्ये प्रवाणाध्ये निर्देख प्रवाणाध्ये नीत्रिय कार्यावणाध्ये नीत्रिय प्रवाणीय केपियता वार्यावणाध्ये नीत्रिय प्रवाणीय वीत्रिय कार्यावणाध्ये नीत्रिय कार्यावणाध्ये नीत्रिय कार्यावणाध्ये नीत्रिय तो आदित है अधारीत है विश्व आदीत.

्ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २५/०१/२०२ रोजी दिली



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्या बृहन्मुबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुंबई विभाग मुंबई

## चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 83 / 2022

अर्ज क्रमॉलः ACC / X / 83 / 2022 सांक्वपिक त्यासांची नारः APP-BASED TRANSPORT WORKERS WELFARE TRUST ... सावस Prashant B. Sawardekar ... अर्चवार वर्ष तेचीका तार्काल का आहुंग्य निवास क्षेत्र स्वीका तार्काल आहुंग्य निवास का

# अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

a) रूपश्चल मळळल (ब्रणान): निर्देख प्रदारच्या बंजीय प्रकारमाओं क्षेत्रमा त्राव्ये हरकता च्यावयाची, असेल अगर पुरावा देगेचा असेल दर्गांनी त्यांची लेखी क्षेत्रियत ही नेत्रीय क्षात्रमा क्षात्रमा त्यांची त्यांची लेखी क्षित्रमा ही कार्याच्याचा त्रील परच्याल मिळेल अच्चा तरीती अठवाठी, त्यांचीन आहेल्या केमिनारीचा विचार केला चारता नाही, व्याव्याची, त्यांचीन केमिनार ना आयाला चोला चारी स्थानियाच्या नाही असे समृत्यु चीकरी पूर्व केसी आईल व अजीपे निकाताब्याचा त्यांचा त्यांची आईल दिले जातील.

सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई



सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० वौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 85 / 2022

ज्या क्रमास्त ACC! XI 85 12022 सार्वाजिक त्यासोच नावः Jeevan Dan Trust ... बाक्त स्यं संबंधित लोकांत जाहीर गोटीशीन कळिण्यात येते की, सहस्यक धर्मावरा आयुक्त -१०. हर्ल्युब्हें विगागः, गुढेह हैं वर मृश्यू केरोन्दा अजे पार्वेची महत्यन्त संबंधिनक विश्वन्त आयुक्त आधिनिया, १९५० के कल्म ९१ आन्ये खालील मुर्टावर चौकशी कल्माण आहीन:

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सवरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिश्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

# अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

५) उत्पाद । मध्यक्त [ व्यापा ] : निरस्क च्यादरामा बोड्यो प्रकलामा बोड्यो इरक्त प्रधायमा असे अमार पुरावा है प्रकलामा बोड्या है एकत प्रधायमा असे अमार पुरावा है पोता असे तो प्रति क्षारी है प्रति कियात है नोटील प्रति क्षारी है प्रति है प्रति है प्रति क्षारी है प्रति है प्रति क्षारी है प्रति है प्रति क्षारी है प्रति है प्रति क्षारी ह

ादल जाताल. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महार राज्य, मुंबई यांचे शिक्क्वानिशी आज दिनांक २५/०९/२० रोजी दिली.



नमुना क्र. युआरसी-२ करण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबार सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३०४(ची) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनयम, २०१४ चे नियम

केश (श्री) अर्थना करणा प्राप्त प्राप्त करणा प्राप्त करणा प्राप्त करणा प्राप्त करणा अर्थावका आर्थाकका अर्थावका अर्थावका प्राप्त करणा अर्थावका अर्थवका प्राप्त करणा अर्थावका अर्थवका प्राप्त करणा अर्थवका अर्थवका प्राप्त करणा अर्थावका अर्थावका प्राप्त करणा अर्थवका अर्थवका प्राप्त करणा अर्थवका अर्थवका अर्थवका अर्थवका अर्थवका अर्थवका अर्थावका अर्थवका अर्यवका अर्यवका अर्यवका अर्यवका अर्यवका अर्थवका अर्थवका अर्थवका अर्यवका अर्यवका अर्थवका अर्यवका अर्

acce sauded at Academi Height G-FSL. Horizon August at Academi Height G-FSL. Horizon 4 Molloc Control and Academia Acade

### जाहीर नोटिस मालमत्ता इस्तांतरण नोटीस

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे क मनती. सुगीशा तुकाराम हुगे मा सदिनिका क्र. ए १३०. दुक्तरा मजता, व घाटकोपर दक्षता पोलि-१. ऑपरेटिक इंसिंग सोसाबटी लिगिटेक, रमात्र विकर नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००७ स्विनकेच्या मालक आहेत आगि मयत श्री. तुकारा

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 86 / 2022

जज क्रमाबः न्यासन् मार्चः Rinfoजिनक न्यासन् नावः Shree Kaliamman Mariamman Trust गब्द S. K. Mahalingam Kandaswamy Swami अर्जदार

maisuurigam Kandaswamy Swami अर्जवार सर्व संविधित लोकांज जाहिर गोटिशीन कळिळाळा यहे तो तो सहायव्यक धर्माचाय आयुत्त-१०, हुन्तुन्ब विभाग, मुंबई है वर गमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनिक्षा, १९५० चे कलम १९ अन्वयं खालील मुखांवर चीकशी करणार आहेत:

# करणार आहेत:) वर मानू केवला न्यास आसित्यात आहे काय ? आणि सदरया न्यास तार्वजीनक रवरुपाया आहे काय ? २) आजी निर्विट केवेली मिक्रका स्वर न्यास्था मान्त्रकीची आहे काय ? अ) जांग **मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-**(अशी स्पर्ये एक ह्यार फक्स) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निर्रंक

4) प्रधारम पिळकरा (वर्णना): निर्देख प्रदारमा पोळाजी तरकलाभ्य आप्ताम्य जाडी हरकला ध्यायस्था जिल्लाम अंतरा प्रधान करिया अर्थन अर्थन अर्थन प्रधान प्रधान स्थीन स्थानी लेखी करियान ही नोरीमा प्रश्निम प्रतिस्था आप्ताम प्रतिस्था प्रधान अर्था प्रधान हरकांच्या आप्ताम आप्ताम अर्था स्थानी स्थाय प्रधान आप्ताम अर्थना स्थानी स्थाय आप्ताम अर्थना प्रधानमा अर्थना स्थानी प्रधान अर्थना स्थानी स्थानी प्रधानी प्य



प्रान्तना एक हिसाजा वाचा १८,०2042021 ज्या कृष्य हाल्यामुळे सर्दीक मारक्तमा पाली <u>श्रीमती प्रित्रितीत हिसोजा</u> <u>य मुमली निक्षरता नेतीलाता हिसोजा</u> बांनी वारत या वार्त्यामी महत्त्वरपालिका कटे अर्ज करून मारक्तमा गावे करणे बहल मारागी केली आहे. तरी सदर मातमके बाबत हरूक/तक्रमत असल्यास हि मोटीम प्रसिद्ध हाल्यायाच्या, 14 दिवसांचे आज लाली सही करमार यांचे कार्यास्त्यात

सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्या बृहन्मुबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी क बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 104 / 2022 Anagha Sudhir Sawant Charitable Trust .\_बाब Sudhir Laxman Sawant ... अर्जवार

करणार आहेत:-) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? ) खाली निर्विद्ध केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

# अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

व) स्थावर विक्रकत (वर्णन): निर्मा क्रिका क्रांति एक प्राप्त क्रिका प्राप्त क्रिका क्रिका



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई

# रीक्ट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

.१९.११९.८८/ - लास चुर्तक ज्यात त्रका जम कराता. स्थायस्यास्याप्योधे वर्षाः सारमागा-मार्गः अ.१०४, त्रका सकता, जातीवाका अच्छित्, वर्षाः अ.५८/३, डब्ल्युआवदी सेस्टरकाव कर देव, प्राचेशः, राज्याः, त्रवी मुंबर्ग-१४८०२०४, सारमानेच्या **चार्त्रास्या** पूर्वेस-वी.गी. मीरणा ट्रेकि किलिश), पश्चिम्मीच-च्याः, ज्ञांस-नामक अच्छितः, दक्षिणीस-क्योजन अमार्टीटः,

प्राधिकृत अधिकारी सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया

ii no ciaims / objections are received wit the period prescribed above, the Soci shall be free to deal with the Shares a interest of the deceased member in 1 capital / property of the society in su manner as are provided under the Bye Laws of the society.

# KP

LKP FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032031
Regd Office :- 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021
EXTRACT OF STANDALDNE AND CONSULDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2021 (Pala Indian 381.35 2,108.54 2,874.26 453.70 2,187.46 2,880.0 (716.07) 1,747.16 2,054.85 (662.07) 1,810.11 2,059.2 (716.07) 1,747.16 2,054.85 (662.07) 1,810.11 2,059.2 (716.07) 1,747.16 2,054.85 (662.07) 1,810.11 2,059.2 (1256.86 1, as per balance shee Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10) -Basic

The above is an extract of the Un-Audited Financial F anded December 31, 2021. The detailed format for the Obligations and Disclosure Requirement) Regulations on the website of the Company at www.lkpsec.com.

For LKP FINANCE LTD 8u/-Mahendra V. Doshi Chairman & Managing Di

## आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेड

जीरिपाणाः (राष्ट्रच राज्याचित्रः) स्वति वेश्वंद रोड, बस्की, मुंबई-४०००३०. सीआयदाः एतरभ्दरभुद्रश्यापयन्थण्डणीएलसी१६९३५४, वृद्यः-१९-२२-१४९८१६५०; २२-२४९७०१२७, वेबसाईट: www.rpglifesciences.com, ई-मेलः info@rpglifesciences.com

(रु.लाखात)						
Г		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
	तपशील	38.82.28	39.99.90	३१.१२.२१	39.97.70	38.03.28
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	११५५८	१०७६०	३३६३६	२९६३८	३८९१४
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
	विशेष साधारण बाबपूर्व)	२०६२	१७०७	६२२४	8883	५३५८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा					
	विशेष साधारण बाबनंतर)	२०६२	१७०७	६२२४	8843	५३५८
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा					
	विशेष साधारण बाबनंतर)	१४६३	१२८७	४३९६	3306	K000
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा					
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४६०	१२८३	४३८७	३२९५	3866
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.८/- प्रत्येकी)	१,३२३	१,३२३	१,३२३	१,३२३	१,३२३
<b>૭</b> .	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित					
	ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	२०३२२
٤.	उत्पन्न प्रतिभाग (रू.८/- प्रत्येकी) (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)					
	१. मूळ (रु.)	6.64	७.७८	२६.५८	२०.००	२४.१९
1	२. सीमिकृत (रु.)	6.64	૭.૭૮	२६.५८	२०.००	२४.१९

अरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेडकरिता युगल सिक्री

डीआयएन:०७५७६५६०

पति निक्कांचे लेखासमितीद्वरे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दि.२५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य क , कंपनी एकमेव निक्कांचीण व्यवसाय विधाग अर्चात पामांस्वृदेकल्यामध्ये कार्यत आहे. . सेवी (किटिंग ऑक्लिगेशन ऑफ डिस्कोजर किवायमेंट्रा) रामुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यवे स्टॉक एक्सचेंबसह साद करण्यात आलेली है निक्कांचे सरिवास नामुनर्वातित उताया आहे. मेमिकि वित्ति निक्कांची संपूर्ण मृत्या कंपनीच्या (www.pglifesceinces.com) वेबसाइंट्स एस्सचेंबल्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाइंट्स उपलब्ध आहे.

युगल व्यवस्थापकीय संच

दिनांक: २५ जानेवारी, २०२२ ठिकाण: मुंबई



संस्थांना साहिति तंत्रावातील सङ्ग्रा, उपयोज आणि संस्था प्रदान करने, क) संगण्ड आणि द्वर्ग प्रेतीस्मानी संस्थित संस्थार मान्य 'कहारच्या प्रवास्थापन सङ्ग्रामा संस्था और्ष्यातीस्थार अस्थानी संस्थीत्र संस्थार स्थानी और्ष्यातीस्थार आणि संस्थार अस्थानी स्थानीस्थार स्थानीस्थार अस्थानीस्थार स्थानीस्थार संस्थानीय प्रवास अस्थानीस्थार स्थानीस्थार संस्थानीय प्रवास अस्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्थार संस्थानीय प्रवास अस्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्थार संस्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्थार संस्थानीस्थानीस्थार स्थानीस्थार स्थानीस्

PUBLIC NOTICE

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R APPEAL NO. 20 OF 2020

R.A.D. Suit No. 579 OF 2000

metrs and representatives

(a) Dipak Laxman Bhosale, age 52 yrs, Occ : Service son of the
Late Laxman Bhosale New P. M. C.P. MiHADA collary Room
No.3046, Third floor Building No.2, Gavan Pada,
Mulund (East)-400081.

Muluno (East)-400061.

Kishor Laxman Bhosale, age 50 years , Occ : service son of the Late Laxman Bhosale ) Age : adult, Occu: Service, r/at. Pitamber Lane, Kharwa, Bechar Chawl, MMC Road, Mahim (W), Mumbai-400016.

Mahim (V), Mumbai-40016.
Rjejieda Laman Biosale, age 48 years Occ. service son the Late LasMan Biosale, age 48 years Occ. service years the Late LasMan Biosale Age - saidt, Cocc. Service, risk. Plamber Lane, Kennas Benhar Chank Michael, Michael - 40016.
Mahim (V), Membai-40016.
Ween Saull Shirke, age 46, Occ. Housewise Daughter of the Late Laman Biosale A-4 mars Sulveys Oce.) Hags Coc. Mains Col. way. Semancry (Wes) Membai-40054.
Bappida Dysthiak Kharva (deleted)
Depried Benefit Group Concer. Service set of the Concer. Service s

Dhirajjal Bapulal Kharwa (deleted)

Dhirajjal Bapulal Kharwa, Age adult, Occu: Service. r/al

9/11, 2nd Sonapur Cross Lane, Room No.21, 2nd Floor,
Mumbai-400002.

mulmai-40002.

Dineshkurnar Bapulal Kharwa, Age about 66, Occu: Service, r/at 9/11, 2nd Sonapur Cross Lane, Room No. 21, 2nd Floor, Mumbai-400002.

Mumbai-400022.

Shartilla Bapulal Kharva, Age about 55, Occu: Service, rist 503, Samanikapa Co-op Kharwa Society, Shi Floor, Borthut Late Cirgaum, Mumbai-40004.

Anothkumar Bapulal Kharvan, Age 47 years, Occup: Service, rist of 53, Seaminiyaba Choey Kharwa Society, Shi Charvan Society, Shi Sharkan Society, Chey Kharwa Society, Shi Sharkan Society, Shi Sharkan Society, Katbuhar, Kharwad, Kharmahai SaBout, Jangaben Bapulal Kharwa, Occup: Home (unmamind., rist 911, 2nd Floor, 1911, 2nd Floor, 1911, 2nd Floor, 1911, 2nd Sharpan Cross Lane, Roon No 21, 2nd Floor, Mumbai-400002.

# दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

चाभाद्य इस्ट्राजा स्थानिक गौराणीव्य कार्याव्यः १९/२२ व २०/३०, मधु सहेट, पोढ्रंग बुधकर मार्ग, व्यत्ती, मुर्च-४०००१३ कॉपीट ओक्ख कमांकः एत'१९/०एनस्४८०मीरस्तीऽ४५१७५ दृः:-४९-२-४९६३२०३, ई-मेस-cs@damodargroup.com, बेबसाईट:www.damodargroup.com

पुरमा

पेरे पुलन देखा के आहे ही, मेर (शिरंत आणिकेमा औव जिनलोज जिलागेंदर)
पश्चिमना २०१५ चा निम २१ बार्तिका गिरम १० मुस्त १३ जिल्हा १८०१ मेरी संकर्तन प्रेम १९०१ मेरी १९० सूचना

टामोटर इंडस्टीज लिमिटेडकरि

ठिकाण : मुंबई दिनांक : २५ जानेवारी, २०२२

PUBLIC NOTICE

wuintbäi-400002. Kamilaben Naginbhai Kharwa, Ocu Nousewife, rifat Pathar Gate, Homi Kharwad, Vadodara. Hansaben Jagdish Ramawala. Ags 54, Occu Housewife, rifat 407, Swamikupa Co-op. Society, 4th Floor, Borthat Lane, Mumbai-400004.

Sanator (zeas), multion-roucous.

Ankush Rajaram Mayekar, Age 70 years, Occup: Service,
Sulbha Ankush Rajaram, Age 65, Occupation: Housewife,
both adults of Mumbai Indian Inhabitants, residing at
Jerrywale Building No.2, Room No.Cl8, 1st Floor, T.H. Katariya
Marg, Mahim (W), Mumbai-400016.

Orig. 6ef Nos. 1.2.3 & 4
The Respondent Nos.4 and 5 abovenamed,
WHEREAS, the Appellants abovenamed,
WHEREAS, the Appellants abovenamed have preferred the above
Appeal against the Judgment and Order dated 27.03.2006 passed in
R.A.D. Sult No.37 0G 72000 by Trial Court Room No. 6 in respect
of sait premises i.e. Room No. 4, situate on Ground in Building No.4,
Platmehr Lane, Kharawa Bechart Chawi, (Dhaku Mukadam), MMC
clared Judgment dated 27.03.2008 passed by H.H.J. Shri. G.T. Kadri,
presiding in Court Room No.6, in R.A.D. Sult No. 75 of 2000 illegal,
unul and void and the same be quashed and set aside, and for
such other and further reliefs, as prayed in the Appeal Memo.
AND WHEREAS, said Appeal is admitted on 23rd January, 2020
and Notice is ordered to be issued to the Respondents, in pursuance
of the said order, this Notice is hereby given to you that, you are requirred to appear before the Horb de-Appellate Beach residing over
LT. Mang, Mumbai-400002, in person or by a Pleader duly instructed
to 0.20nf February, 2022 at 24.5 pm., when the case will be pleade
before the Court for order or thereafter and to show cause why an order should not be issued as prayed for by the Appellaths abovenamed.
If you fail to appear and show cause as aforesaid, this Court will issue an order as prayed for by the Appellaths abovenamed.
You may obtain the copy of the said Appeal Memo from the
Court Room No.4 of this Court.

Given under said of the Court.

The Standard Standard Standard Standard Standard Standard Standard
His Zond Rav Otwember 2021.

Given under seal of the Court, This 22nd day of November, 2021 Sd/-Additional Registrar

SEAL

Suthir Nagwiska, Occup: Service. Rist 21, Hatkari Mehajamad, P. L. Kalegunji Mang, Dadar, Mumbai-400 026, Matech Sharmes Deseavate, (Slone Deseavate), Garden Servacad, Garden Servaca, Garden Servacad, Garden Servaca, Garden Servacad, Garden Servacad, Garden Servacad, Garden Servacad, Mahim (West), Mumbai-400015, Through his legal heris, OSIA Multi-Mark Revealer. Age and Cocquestion not known Miss. Ratham Markes Revealer. Age and Cocquestion not known All are residing at Room No.2. Pathath Colory, Shanshari Markes Markada Charlet, Mark Mahasial Marchi, Service Road, Santhurz (East), Mumbai-400055.